

Registered Office: Zensar Technologies Limited Zensar Knoewledge Park, Plot No. 4, MIDC Kharadi, Off Nagar Road. Pune 411014. India. Tel: +91 (20) 6607 4000. 27004000 Fax: +91 (20) 6605 7888. CIN: U72200PN1963PLC012621

Date: May 13, 2020

**BSE Limited** 

Corporate Service Department, 01<sup>st</sup> Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Fax: (022) 2272 2039/2272 3121

Scrip ID: ZENSARTECH Scrip Code: 504067

Scrip code. 30400

Dear Sir/Madam,

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 03<sup>rd</sup> floor, Plot No. C/1, 'G' block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Fax: (022) 26598237/26598238

**Symbol:** ZENSARTECH

**Series:** EQ

**Subject:** Submission of newspaper notice for transfer of equity shares to IEPF

Pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with respect to transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority, please find enclosed copy of notice(s) published by the Company in Financial Express (English) and Loksatta (Marathi) newspaper(s) on May 13, 2020 for the attention of shareholders of the Company.

Further, please note that the reminder letters will be sent to the shareholder(s) at the earliest possible, once the nationwide lockdown is lifted and normalcy is restored. Copy of the reminder letter is also enclosed.

The advertisement will also be made available on website of the Company at www.zensar.com.

This is for your information and records.

Yours sincerely,

#### For Zensar Technologies Limited

GAURAV Digitally signed by GAURAV TONGIA

TONGIA Date: 2020.05.13
15:59:56 +05'30'

Gaurav Tongia Company Secretary

Encl.: As above.

**≫RPG** www.zensar.com

#### **India suspends 39** import licences for refined palm oil

RAJENDRA IADHAY & AFTAB
AMHED
Mumbai/New Delhi, May 12

INDIA HAS SUSPENDED 39

India's palm oil imports in the next few months and pressure ment few months and pressure with the properties of the circular. Malaysian palm oil futures, but could lift shapment of soyoul and sunflower oil.

All these 39 licences for import of refined palm oil will be immediately but under sun better the proposal properties and the properties of the properties of

#### Kotak Mahindra Bank picks lenders for \$1-bn share sale

KOTAK MAHINDRA BANK pickedarrangers, including Bank of America and Morgan Stanley, dallaindra Capital Company, the tworkon aproposed \$1-billion leader's investment bank, will

| ROTIAK MAHINDRA BANK | Dickdarangers, including Rank of America and Mongan Stanley, to the work of a proposed \$1-billion towards on approposed \$1-billion in hare sale, according to people sale, according to people sale, according to people sale Details of the share as one an ent month, add one of the people, who asked not provide profate Machindrain April announced a plan to sell as many as 65 million news barses. The fender did not provide pricing details, though following the formula set out by regulators,

#### Franklin Templeton debt funds face redemption pressure even in April

CHIRAG MADIA Mumbai, May 12

FRANKLIN TEMPLETON MUTUAL Fund, which closed six debt schemes last month, has seen redemptions from its other debt schemes as well. Data showed that assets under Datashowed that assets under management (AUMs) in its liquid and money market schemes declined compared to March. The fund house saw has a subject to the same subject

Among the seven schemes, which are open to investors, Franklin India Liquid Fund sawa sharp fall in its assets in April. As on March 31, its AUM was 76, 96.2.56 crore, which came down to ₹3,582.21 crore in April. The AUM of Franklin India Saving Fund in April was at ₹1,894.73 crore, down ₹1,461.95 crore compared to March.

Assets under management of Franklin Templeton debt schemes (# cr) Mar 31, Apr 30 Difference
Frankin India Banking & PSU Debt Fund 1,156 1,126 1,456 1,072 6,963 3,582 3,380 Franklin midla Corporate Debt Fund Franklin midla Liquid Fund - Regular Plan Franklin India Floating Nate Fund 407 250 Franklin India Government Securities Fund 276 298 Franklin India Overmott Fund - Regular Plan 1,074 1,071 Franklin India Savings Fund - Retail Plan

uidity issue, High net worth individual and ultra-high net worth individuals might have moved money from Franklin Templeton's liquid and money

14,701 9,293

SOUTH DELHI MUNICIPAL CORPORATION

E-TENDER NOTICE

E-LENDER NOTICE

India are insided on behalf of Commissioners, SDMC brough following three
filterate T-indias from eligible bildoxxx.

I. E-linates Notice is No. COMANIES Tender-01/SDMC/2020-21/NETIC-08
dated 1205-2020 for allowant of alternativesment system frough Uncode
Counters under the pranciscion of SDMC on morthy license less
in the bold system (i.e., Technical and Financial) for an initial
period three-greaters.

The Last Date of Submission of bids in all above e-tenders is: 03.06.2020, Till 15.00 Hours.

COMMERCIAL OFFICER, ADVT.

#### FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS Registered Office: Sirvya Centre, Sahar Airport Road, Andheri (East), Munbai - 400099 Principal Office: Jef Airways (India) Limited, Global One, Ind floor, 252, LBS Morg, Kurta (West), Munbai - 40007 i.gov.in/legal-framework) by entail to fly.JetAirways@in.gt.com Front Chizalishiate
Bills 9940019 P00040011-16910038
Arbin Chizalbula, A. Grast Tomon, 10C Hungehird Dis.
Arbin Chizalbula, A. Grast Tomon, 10C Hungehird Dis.
Arbin Struke - 100011 F. a shake Albanobhariagling ocus
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Arbinsey Shold Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineat Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 febr. 2014 Grast
Control Lineate Click of the 36 fe 23. Date of publication of Form G

# TRANSMISSION CORPORATION OF TELANGANA LIMITED



inter in	venily given itself	N	OTICE	ry have here ry	perhadika ber aut exceptioned
<b>TUNE</b>	FOCIONO:	SINE	TERRITORIE NOT	"HORT"	DESTRUCTIVE NOS
-	- MEDIUMANA	H THINKS & TO SH	30/207	460	RANGER DELANATED
4	n40069107	AVM/SH GUPTA SANYUKTA GUPTA	82317 82316 82319	1000 1000 1000	831874035-801575035 801875035-801575035 801879035-801577035
a.	DK.8051133	KASAMI DIPAR GUPTA MERNA DEVI GUPTA ARHIRI KITAKIN GUPTA	62211 36100 164601	111 111 111	871905040-671981139 630350279-630060379 637363764-637766034



Zensar Technologies Ltd.

CIN 172200P41963PLC012621
Registered Officer Zensar Knowledge Park, Plottel, MiDC, Kharadi, Off Nagar Road, Pune – 411014, Maharahtra, India Tel, No.1492 O6607 4000 | Fask No.1+92 O 6607 4000 | Foot Seas E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

#### NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

olders are hereby informed that in accordance on of Section 124 of the Companies Act, 2013 re rovisions of section 124 of the Companies Act, 2013 read with the wrestor Education and Protection Fund Authority (Accounting, sudit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), as amended from time to time, equity shares of the Company, in respect of which dividend entitlement has remained unclaimed or unpaid for which dividend entitlement has remained unclaimed or unpaid consecutive period of Seven (7) years or more, are required to nandatorily transferred by the Company to the Investor Educat nd Protection Fund (IEPF) of the Government of India.

and Protection Fund (LEP) of the Government of India. Accordingly, for complying, with the statutory requirement, a requisite communication is being sent to the concerned shareholders at the earliest possible under current COVID situation, on their registered address available with the Registrat and Share Transfer Agent (RIA), who have not claimed the final dividend declared for Financial Year 2012-13 during the past seven consecutive years, that the corresponding shares are liable to be transferred to IEPF. The Company has also uploaded on its website (www.zensaccom) full details of such shareholders and their shares which are due for transfer.

The Company is under an obligation to initiate the procedure for transferring the said equity shares to the IEPF as per the Rules if no valid claim/application is received by the Company or RTA before Thursday, August 13, 2020.

Shareholders may also note that both the unclain

rurther, SEB (Listing Obligations and Disclosure Requirements, Regulations, 2015, mandate transfer of shares only in DEMAT mode from April 1, 2019 omwards. You are therefore, once again equested to dematerialize your shares at the earliest.

For Zensar Technologies Limited

Place: Pune Date: May 12, 2020

Gaurav Tongia Company Secretary



#### JK PAPER LTD.

Creating lasting impressions



#### PASSION TO PERFORM







#### GROWTH TREND: YEARLY - Standalone (F Cre

AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER & YEAR ENDED 31<sup>57</sup> MARCH, 2020

		STANDALONE				CONSOLIDATED			
Sr. No.		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	Particulars		31.03.2019	31.03.2020	31 03 2019	31 03 2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		(Audited)							
1	Income from Operations (Gross)	801.00	862.77	3,294.37	3,491.85	806.66	863.18	3,300.26	3,492.26
2	Total Income from Operations (Net)	748.78	830.88	3,135.46	3,312.07	766.62	828.45	3,164.00	3,306.71
3	Profit before Interest and Depreciation (EBITDA)	200.23	242.61	984.96	926.05	207.25	239.58	975.17	918.12
4	Net Profit before tax from ordinary activities and Exceptional Items #	134.64	176.42	718.59	678.35	137.00	177.15	696.39	666.04
5	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items #	91.36	112.23	492.71	437.20	92.72	112.96	468.41	424.94
6	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	89.04	113.29	488.00	433.88	91,67	113.21	472.59	424.28
7	Equity Share Capital	178.24	178.24	178.24	178.24	178.24	178.24	178.24	178.24
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year			2,189.81	1,862.97			2,187.25	1,859.86
9	Earnings Per Share in ₹10/- Share (EPS for the Quarters are not Annualised)								
1	Basic :	5.13	6.30	27.64	24.57	5.20	6.34	26.28	23.88
H	Diluted :	5.13	6.30	27.64	24.51	5.20	6.34	26.28	23.82

2) The above is an extract of the detailed format of Quarter and Year Ended March 31,2020 Financial Results field with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com specifiedly and also on Company's website at www.lpseindia.com and www.nseindia.com specifiedly and also on Company's website at www.lpseindia.com and www.nseindia.com specifiedly and also on Company's website at www.lpseindia.com and www.nseindia.com specifiedly and also on Company's website at which is provided to the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com specifiedly and also on Company's website at www.lpseindia.com and www.nseindia.com and

For JK PAPER LTD.

---



Admin Office: Nehru House 3rd Floor, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002, Ph: 91-11-33001132, 33001112, Fax: 91-11-23712680 Regd. Office: Central Pulp Mills, Fort Songadh, Dist. Tapl, Gujarat - 394660, Website: www.jkpaper.com Corporate Identity Number: L21010GJ1960PLC016099 • 🕴 //kpaperindia • 🐷 //kpaperindia



अतिरिक्त फीना पाठकल्या आहेत

चिनी लकराचे हेलिकॉप्टसं सीमेपलीकडील चीनकडील बाजला

पैगॉंग त्लाव्याच्या उत्तर किनाऱ्यानजीक चकमक उडाली होती

व त्यांनी एकमेकांवर दगडफेकडी केली होती

GABRIEL

# देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी

#### रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण ३.२ टक्के. एका दिवसात ३६०४ रुग्णांची वाढ

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इतर देशपिक्षा भारतात नखा दिल्ला : इत दशाराशा भारतात करीन रूपणंडम पूराचे प्रमाण सर्वात कमी माणजे सुमारे ३,२ टपके इतके आहे, कहारी गुज्यामध्ये तर हे प्रमाण गुद्दीय सरामरीयेशाही कमी आहे. या तुलनेत जागीतक करोना मुल्युदर ७,५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

मगळवारो दिलां, जगमपतः ४१ लास्य लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी असतापर्यंत र लास्य ८५ इजार रूप्प दगायलं, भारतात १२९३ करोना रूप्यांचा मृत्यू झाला अहे. केंद्रीय आरोपसंत्री राज्ये व वेद्याप्रीयः रोज्योतिक जो

केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आवाचा घेत आहेत. मंगळवारी सर्ववर्धन गांनी विमानल



वैद्यकीय कर्मचाऱ्यांगाठी ठाउनेचे अञ्चलेले (as. लाख वीवकात कमावानासार कारणय असराय अस्तर अस्त कार एक-९५ मारक पुरवण्यात अस्त आहेत १८ १० लाख पीती है के प्रमुक्त उत्तरवंजा दिन अस्टेत. सन्ध्या बेशमर ८८० करेजा उपचार रुकणनारी कार्यस्य अस्त्रक त्यामध्ये एक लाख ७७ हजार ४५८ खाटा उपलब्ध ८८,० करूमा उपयोग राज्यान्य वाध्यक्त वासून्य राज्यान्य यह नाम अंश कि कार प्रश्न प्रधान उपराध आहेत. त्याबिकाय २०५८, आरोकारोचा केवामान्ये करोकारोचा केवामान्ये कर लाख स्थान उपराध क्षांच्या वाध्यक्त प्रधान अत्यक्त करोकारोचा केवामान्ये कर लाख स्थानिकामां ब्रेसरेक्षीं आली टेकरणाणी अमता अस्परणाणी महितीही हर्याच्यांन यांनी दिली.

प्रदेश, उत्तरखंड आणि जाम्- १५३८ राण वर्षे झाले, माज कारमीराजा खरिष्ठ आर्थेण देशभागतील करोताच्या एकूण अधिकानांसी भयों केली, हर्सबर्गन रणांभी संख्या ७० हारहराजा भरता बाज्या कारणायम्मार, देशात केवळ मेली असून माज्याती ते ७, ७५६ मृत्युक्त १२ समी ओर्ड असे तर्ल, ११ इनकी झाली, सीमयारी एका विस्तात राण मंदे हर्माण्या माज्याती माज्याती बाहता आहे. हे प्रमाण असा १५,०० पहली झाली, मेल्या भोजीय तार्वामण्य अधिका-मोशी पाची कर्ती, हर्षयका-यांच्या सरणण्यानुसार, देशात केवळ मृत्युचा दर कमी आहे असे नले, तर रूपण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने बाहत औहं. हे प्रमाण आता ३१,०० दर्कस्थांबर पोही पत्नेत हैं। हालोल्या रुणांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोबीस तासांमध्ये

३६०४ नवे रुग्ण आवळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. हर्षकर्धन यांनी दिलेल्या

मारितीनुसार, गेल्या १४ दिवसांभये रूपमंख्या पुरुष्ट होण्याचे उपन्या तीन दिवसांभाणे ते १२ १ दिवसांबर आले आहे. केनळ १, २७ २० ठक्के रूपणांचा अतिहस्ता विभागात देवण्यात आले आहे. ७, ४१ २ दक्के रूपण कृतिम व्यासीच्छानासावर आहेत, तर १,८२ रूपणांचा आविस्तजन द्याचा लागत

तह. देशभरातील नमना चाचण्यांची दशभरताल नमुना चाचण्याचा श्वानता प्रतिदिन एक लाखांबर पोजिचली असून गेल्या आठवड्यात तौ ९५ हजार होती, ३४७ सरकारी तसेच, १३७ खासगी बैद्यकोय प्रयोगशाळांत आत्तापर्यंत १७ लाख ६२ हजार ८४० नमुना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या चोबीस तासांमध्ये ८६,१९१ नमुना चाचण्या झाला. वासामध्य ८६,६६६ गतुः। जाः यांनी दिलेल्या झाल्या, असे हर्पवर्धन म्हणाले.

माहितीनुसार, गेल्या १४ दिवसांमध्ये 🛛 ६ लाख ४८ हजार मजूर खाना



९७ रेल्वे मार्गावर आहेत. सर्वाधिक रेल्वे उत्तर प्रदेश (२२१) व बिहारकडे (१९७) सोग्रण्यात आल्या. आध्र प्रदेश, छतीसनद, ठिमाचल प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांकडे प्रत्येकी १, तर तेलंगणा आणि पश्चिम बंगाल (२), मतराष्ट्र (३), राजस्थान (४), झारखंड (२७), ओडिशा (२९), मध्य प्रदेश (३८) या राज्यांतरी रेल्चे सोडल्या गेल्याची

माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.

#### लडाखमध्ये चीनची हेलिकॉप्टर्स दोन्ही सैन्यांदरम्यानचा तणाव आणि

पीटीआय, नवी दिल्ली

चीनचा आक्रमक पवित्रा या पार्ट्यभूमीवर वा भागात उड्डाणात्रातात उड्डाणात्रात आस्त्रप्-३० जेट विमाने पाठवण्यात आस्त्रत काव, याव्यवत अस्क्रितरिया काहीही सांगण्यात आस्त्रे नाही. भोडणानंतर देन्ही बाजूंनी या ठिकाणी पूर्व लडाखमध्ये भारत व चीन दरम्यानच्या निर्भारित नसलेल्या सीमेनजीक चीनची काही हेलिकॉप्टसं उडत असल्याचे दिस्न आले आहे. गेल्या आठवडपात पॅगॉग तलावानजीक दोन्ही बाजुंच्या समारे २५० सैनिकांमध्ये भीषण चक्रमक उदाल्यानंतर हा प्रकार घटला आहे सोमपालीकडील चीनकडील बानूला नेहमीच उड्डाप करतात, तर धार्तका ल्फ्कराचे हेलिकॉप्टसंही आपल्या हचीत उडतात, असे सुआंनी सांगितले. ५ मे रोजो झालेल्या संघर्षात, भारतीय व चिनो ल्फ्कराच्या सैनिकांची

उडाल्यानंतर हा प्रकार घडला आह. गेल्या मंगळ्यारी सार्यकाळी दोन्ही बाजूंच्या पर्वेकाच्ये झालंच्या हिसक चक्कमकोनंतर या भागातील परिस्थाती तणावाची होती, दुसऱ्या दिवशी स्थानिक कमोडसंच्या बेठकोत दोन्ही बाजूंनी हा तणाव संपुष्टात आणण्याचे मान्य केले होते. वा संघर्षानंतर, किमान मान्य कल हात. या संपंधानतर, कमान्य दोन बेळा चीनचे लष्करी हेलिकॉन्टर्स प्रत्यक्ष नियंत्रण रेपेच्या अगदी जनळ उडत असल्याचे नजरेला एडले. यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोड विमानांच्या एका ताप्यानेही या भागात उड्डाण केले, अशी माहिती सुजान

गेल्या १२ विवसांमध्ये स्थलांतरित

मूळ राज्यांकडे रवाना झाले. ४४८

CHARDENSO INCIDE L
CON LINE (VINTENIE PLO
Mopel. Office: 22th Wileston,
Mighiney, Village Kovil, Yar Kine
Ph. No. -01 (115) (14775 Pen No.
Erwall filt particular again
Website: 161ps (from smirrily
gatherismins)
NOTICE Regiment Office Street Marie 24 - First Model Street Maries 400005 Stree

Pursuant to Regulation 47(2) of the above referred Regulations, the said Notice may be accessed on the Company's exhalts at www.tatapower.com and also on the website of the respective stock.

ANAND >>

No: SHAS/CEO/COVID-19/557/2020

Notice THIS is with reference to the Notification No. CORONA-2020/CR-97/Arogya-5 Dates the April. 2020 issued by Public Health Department, Government of Maharashtra Al suspital administrators are hereby directed to strictly adhere to the guidelines issued by totification viz billing as per prescribed rates, display of package rates, informing the attentive relatives about the package rates etc. All hospital are incredibly directed to ensure strictly and are to the proposed proposed to the package rates etc. All hospitals are hereby directed to ensure strictly adjusted to the proposed prop nus relatives about the package rates etc. All nospitals are hereby directed to ens pliance with the notification in order to avoid any legal implications. You may send your queries to complaints.healthcharges@jeevandayee.gov.in (Dr. Sudhakar Shin

NOTICE INVITING e-TENDER No. MAHAGENCO NTPS / SRM / 2020-21 / 09

SR. NO	SECTION / RFx NO.	TENDER SPECIFICATION	ESTIMATE RS. (IN LAKHS) EMD RS.		
01	01 OS/ 3000010844	Bi-yearly work Contract of Removal, collection, shifting, loading, transporting & unloading of Coal Mill reject / RCF coal from Coal mill / RCF A, B, C, D, E, F of Unit no, 4 to designated place at coal mill refer yard / CHP coal yard at NTPS Stage-II, EMahare.	Rs 222.14/- Rs 225642/-		
02	CVL/ 3000010864	Renovation of tollets unit No. 3, 4 & 5 RCF & Turbine basement, Unit No.3 Compressor room & Stage-II service building general toilet at stage-II NTPS, Eklahare	Rs.12.78/- Rs.16287/-		

Cost of Each Tender - Rs.11862, contact. Resource Management Cell. (No Chief Engineer, Nashki 179, Estabater, Int. No. 0253-2810291 to 299, Estin- 2254, 22114 Fax No. 0253-2810291 to 299, Estin- 2254, 22114 to 299, E

SURAKSHA सुरक्षा ॲसेट रिकन्ट्करान लिमिटेड

अणको/ सह-अणको/ सुरक्षा पुरवदादारांची नावे	प्रम्यह तामा धातल्याची तारीख	मागणी सूचनेची गारीख	योलि इस्टेब्स सार्विकाणाची रोपटची तारेख		राखीय किमत (क.)	इसारा राज्ञम तेव (१०%) (स.)	२८ जानेवारी २०२० रोजीप्रमाणे रोय स्क्रम	
<ol> <li>प्रोक्ता प्रतापका</li> <li>प्रोक्ता प्रतापका</li> <li>प्राविक प्रतापका</li> <li>प्रतापका</li> </ol>	\$6/96/ \$126	14/0m/ 2020	\$4\$+	सारीया २७/०५, २०२०, संस्थ- १२:००-	२१,०५,०५,०००/ ट्रापी एकपीय नेटरी, नक रणख फक्त )	२,१०,२०,०००/ (कार्य केट कोर्टी जीत तथाउ व्यवस्य हाजार प्रवाद हाजार प्रवाद	हे ३, ३६, ६५, ८०६, ५२/ ( अधिका २८ जानेकती २०२० पास्य पुढील ज्यान क आकार)	

माणानों कर्मित , जिसमा (अरामी मुण्डे अन् ६६ फी.मी. मानाचेच ४,०० फी.मू. विमान-मा प्रीं अ) - पार्ट परिकार नकी विशि अरामी मुण्डी पहरूर के फी.मानीच ६६६६ फी.मू.मण्ड-मा दीवा) ६ ६ शास्त्र आहेता हुए काता वहाँ प्राचिवात मुस्ति स्वता इंग्लिक क्षेत्र मा प्रीचिवात क्षेत्र मानाचिवात हुए कि.मा प्रीचिवात क्षेत्र मानाचिवात क्षेत्र मानाचिवात मानाचिवात क्षेत्र स्वता स्वता क्षेत्र स्वता स्वता क्षेत्र स्वता स्वता

तिवार विनाय क्षणाणि प्राप्त कारणाणि व्याप्त कारणाण व्याप्त कारणोण आणिया जीवाय कारणाण पूर्वण विचारी को अनेवा व अनेवारणो व्याप्त केरोका प्रमुप परित्त कारणाथ विचार वार्तीक अत्योग्य आणि वार्तीक वारणा आणि क्षणि विचारी कारणी कारणा वार्तीक वारणा कारणा वारणा वार्तीक वारणा वारण

- प्राधिकृत अधिकारी, सुरक्षा असेट रिकान्ट्रकार विविदे

भारताला फायदा होईलच असे नाही- बॅनर्जी

वत्तमंस्था, कोलकाता

चीनमधून करोना साथीमुळे बाहेर पडलेले उद्योग आपल्याकडे बळक्ल्याने भारताला फायदान होईल बाची कुठलीही खात्री नाही, असे मत नोबेल बिजेते अर्थशास्त्रज्ञ अभिनत बंगनी यांनी व्यक्त केले आहे.

बनजा थाना व्यक्त कल आह. बंगाली बृत्तवाहिनीला त्यांनी सांगितले,की सर्व जण चीनला करोना सामितक को सर्व जण चीनका करोजा विषाणुचा उगम तेथून झाल्याबाबत दोष देत आहेत. चीनमधील उद्योग आजा बाहिर पडतील व त्यांना भारताकडे बळवले पाहिजे असा आज्ञक केळा जात आहे. एण त्यातून प्राचदा होईलच बाची कुठली खाजी

छ. पश्चिम बंगाल सरकारने नेमलेल्या पश्चिम बंगाल सरकारन नमल्ल्या जागतिक साक्षागर मंडळांचे बॅनजी हे सदस्य असून त्यांची करोगा १९ चा मुकाबला करण्यासाठीचा आराखडा तथार करण्यात राज्य सरकारला मदत केली आहे. त मण्याले, जरी चीनच्या चलनाचे

अबमल्यन आले तर चिनी वस्त स्वस्त होतील व लोक त्यांचीच उत्पादने घेणे पसंत करतील, केंद्र सरकारने पसंत करतील, केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पन्नाचा किती भाग मद्रा योजनांबर स्वर्च करावा यावर त्यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, जपान यांनी त्यांच्या देशांतर्गत उत्पन्नाचा जास्त भाग मदत योजनांवर खर्चा केला जास्त भाग मदत बजनावर खाप कला आहे, भारताने १,७० लाख कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे, पण यापेक्षा जास्त खर्च मदत बोजनांबर करायला हवा. गरीब लोकांकडे पैसा नाही, त्यांची क्रवाजांक माहीलेली आहे,

बाजारात वस्त्ना मागणी नाही. लोकांना खर्च करण्यासाठी पैसा असेल तरच अर्थव्यवस्था चाल् राहणार नाहे, श्रीमंत लोक राहणार नाह, श्रामन लाक अर्थव्यवस्था चालवता तर स्पान्ध मरिवा लोक तो चालवतात. त्यामुळे मरिवांना टण्याटण्याने पैसा दिला पाहिजे. त्यासाठी तीन ते सहा महिन्यांची मुदद ठरवून च्यावी. गरियांना त्यांना दिलेले पैस खर्च केले

नाहीत तरी त्यात कुठला प्रश्न नाही. स्थलांतरित कामगारांची काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या प्रश्नांचा अभ्यण विश्वरही केलेला नाही. त्यांना निवारा नाही, पैसा नाही. त्यामुळ तातहीच्या शिधापत्रिका जारी करावला हव्यात. तीन ते सहा महिन्यात हे काम करायला हवे. स्थलांतरित मजुर वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करीत चालले आहेत, त्यामुळे या शिषापत्रिका गरजेच्या आहेत, त्या जारी करण्याची जवाबदारी केंद्राची आहे. केंद्र सरकारने लोकांच्या काही कर्जांच्या परतफेडीला स्थगिती दिली

#### गुजरातचे मंत्री चुडासामा यांची निवड रहबातल

केल्याच्या आधारावर, गुजरातमधील भाजपचे मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांची विधानसभेवरील निवड गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी रद उच्च न्यायालयानं मंगळवारा रह उरबली. २०१७ सालच्या निवडणुकीत चुडासामा हे भोळका मतवारसंघातून ३२७ मताधिभयाने निवड्न आले होते. कविसस्वे पराभृत उमेदवार अक्षित राठोड यांनी त्यांच्या निवडाला निवडणुकः यांचिकहारे आव्हान दिले होते. चुडासामा यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला; तसेच निवडणुक प्रक्रियेच्या निर्गनराळ्या टण्यांवर, विशेषतः मतमोजणीच्या

epaper, loksatta com

#### चीनमधन बाहेर पडणारे उद्योग



आहे. पण अजून उपायांची गरज आहे. दिल्ली व बंगळुरु येथील कामगारांच तेथेय काम रेण्याचे सांगून घरी जाण्यास परावृत्त करण्यात आले. सामाजिक अंतर राख्युन अर्थव्यवस्था कशी चालवणार वाचे उत्तर अजन

E-TENDER NOTICE

MSETCL invites online bits (E-Tender) from registered contractors a second to the contractors of the contrac

under EHV O&M Division, Manchar, United EHV O&M Division Office under EHV O&M Division of the United EHV EHV OWN DIVISION OF The United Fees; 18, 500 – QST EXT Download of tender documents Date: From 11.05.2020 to Download to United EHV Division of U

सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : नगर रोड, पुणे १४ CIN: U29299MH1964PTC013087

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

मोदणीकृत कार्यालय : यकती सर्वतानस्त्र, जुन फरा गेड, मंडोय-39000 कार्यारट कार्यालय : आगरे अवस्थीआग येक टॉयर्स, बारे-कुलो संकृत, मुंचर्ट-400

आयसीआयसीआय बैंक लि., डीमार्ट, बाणेर, पणे शाखा यांचे वतीने

र्माधक ऐसपैस आणि सोबीच्या ठिकाणी स्थलांतींस होत आहोत. नवीन पत्त खालील

सहस्रपुर विशेष त्रभावनीता होण्याची प्रक्रित्व गुरू आयुरा अरूपा १५ जूप, २०२० पशुर परित पेत्रोवनो त्रन्य पेठः त्रवादाः अरूपमा खात्रे उत्तरेकारणे विश्वा अरूपमांच देणात सानेत्य युक्ता-विश्यस्य सामीमध्ये चरातीत युक्ता त्रोध्या नहीं. आसी आरणांच नेत्रमीन सम्बार वर्षान्यः सेत्रा देत्र तृष्ट् याची खात्राचे पाठलः

 आयसीआयसीआय बँक लिमिटेड मोदाणिकृत कार्यालयः । कारती सर्वकातसम्बद्धः जुन पादत् ग्रेड, महोदा-390007 कार्यादे कार्यालयः । आवशं अवस्त्री आग वैक दोवतं, सदे-कुलां संकुलः, मूंबर्ट-40005 शेत्रीय कर्यालयः आवशोश्रावस्त्री अग वैक त्रिः, स्त्रीकृत कार्यमः, पड गर्डनः, त्राच्या सत्रावः, युनै-4-110

आयसीआयसीआय बँक लि., शिवार गार्डन, पुणे शाखा यांचे वतीने

त्रण काल्यना, बाह्रोर आम्मी आपणांस सुचित करू इंच्छितो को 15 जून, 2020 पासून आम्सी अधिक ऐसपैस अणि सोयोच्या तिकाणी स्थलांतरित होत आहोत, नवीन पता खालील

भार -आयसीआयसीआय चेंक लि. दुकान क्र. 2, अट्टीया, साई प्रेस्टीज, बाणेर रोह.

गणेर, पुणे - 411045, स्वराष्ट्र

मिळालेले नाही. भारत हा मीठा देश आहे. तेथे सहस्य सामग्री स्वाचना नामग्री मान्य त्याचा नामग्री स्वाचना सामग्री स्वाचना सामग्री साहस्य आहेत त्यामृद्धे स्वाची हरमायना हल्ला होत्या. होकसंख्यासक याच्या करणाव

आवाका अजून लक्षात येणे बाकी आहे. टाळेबंदी उठवण्यापूर्वी या चाचण्या करायला हव्यात. जेवढाज चाचण्या जास्त तेवढा मृत्युदर कमी आलेल्या नाहीत त्यामुळे करोनाचा वाढ घातांकी नसन रेषीय आहे.

THE KERALA STATE CIVIL SUPPLIES CORPORATION LIMITED TENDER NOTICE

The Kerala State Civil Supplies Corporation Ltd Internate to purch Spices, Rice and Sugar through e-tender, which will be accepted PM on 26-05-2020 and will be opened thereafter. Tender Form as Conditions may be downloaded from our website save supplycokerals. Conditions may be downloaded from our website save supplycokerals.com or www.tender.state.com.KCSCS. For additional ostals please contact at the above address. Only suppliers possessing digital signatures will be permitted to participate in the e-tender.

E-TENDER CANCELLATION NOTICE

TOWNOMS SO IT MAY CONCERN
TO WHOMS SO IT MAY CONCERN
TOWNOMS SO IT MAY 

Tender ress: In-Structure Tender ress: In-Structure Tender ress: In-Structure Tender Southern Structure Tender Southern Sout

### ZenSár

झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड

शी.आय.एन.: एल७२२००वीएन१९६३वीएलसी०१२६२५ जीकृत कार्यालय: झेन्सर नॉलेज पार्क, प्लॉटक्रप, एमआयडीसी खराती, नगर रोड जवळ, पुले ४१९०१४, महाराष्ट्र, भारत नी क्र.: +९९ २० ६६०७ ४००० । कॅक्स क्र.: +९९ २० ६६०५ ७८८८ ई-मेल: investor@zensar.com | संकेतरस्यक: www.zer

#### सूचना

#### कंपनीच्या समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएक) मध्ये हस्तांतरण

बुक्त, बाक्यरंत्र स्थामा शुक्रा क्षात्र का क्यावारंत्ता, साधाव कान्याणाव्यात्त्र ( पार्टा) प्राच्चा (COVI) पॅनिस्क्रिनेत्रात वाचाचा विशेष्ण काससेत्या अध्यापन वाचावर जा प्राच्चात्रावार्थित कान्याच्या काससेत्या अध्यापन वाचावर जा प्राच्चात्रावार्थित कान्याच्या कार्याच्या कार्याच्याच्याच्या कार्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच कार्याच कार्याच्याच कार्याच क नेपमानुसार पुरुवार, १३ ऑगस्ट २०२० पूर्वी वर कोजरवाड़ी प्रकारची वेप मागती / अर्ज कंपनीकर्क किंवा आरटीए योप्याकडे उता न झरव्यास सदस्वे समयत आर्युचीएककडे सदस्वे समयाग हरतांतरित करव्याची प्रक्रिया मुख्य करने कंपनीकर

गरमाभावताना कृतवा वाचा नाट घ्याक कः, त्यार नामां गरमां अभागां अभागां अस्त राज्यां त्यार संस्थानां व्यवस्थानां आध्याताः, त्याचातः ते स्थर आर्थामीपानकारे हरलांतरील क्षणांना जाले तर ते व्यव्ह कार्यवात्रालां नेयापीनुसार निक्रित कारणांत आलेल्या प्रक्रियेनुसार आर्थामीएक कडून ततील आणि कंपनीवितेशात कोणतीही मानवी करता वेणार नाही.

प्रधमाणे संबी (रिलिटेन ऑब्लीनेशन्स ऑन्ड डिस्क्लोकर रिक पुरेशन्यः, २०१५ अनुसार समयागांचे इस्तातत्व १ एप्रिस, २०५६ नंतर पक् मेंट पद्धानिने काणे बंधनकारक आहे. युग्हा विनंती करण्यात येते की, आपने रामा लंदकरात लंदकर माणगी करावेत.











#### ZENSAR TECHNOLOGIES LIMITED

**≫RP**G

CIN: L72200PN1963PLC012621

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune – 411014

Website- www.zensar.com | E-mail: investor@zensar.com

| **Phone**: 020-66057500



## IMPORTANT & URGENT FOR YOUR IMMEDIATE ATTENTION

Dear Shareholder(s)	),	

#### Sub: <u>Transfer of Equity Shares of the Company held by you to Investor Education and Protection</u> <u>Fund (IEPF)</u>

This is to bring to your kind attention that in accordance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), as amended from time to time, equity shares of the Company, in respect of which dividend entitlement has remained unclaimed or unpaid for a consecutive period of seven (7) years or more, are required to be mandatorily transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

As per the records available with KFin Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited), Registrar and Transfer Agent of the Company (RTA), the **final dividend declared for Financial Year 2012-13 has not been claimed by you** with respect to the Equity Shares held in the Company during the past seven consecutive years and thus, your unclaimed dividend and corresponding share(s) are liable to be transferred to IEPF. The details of equity shares held by you on which the dividend has not been claimed for seven or more consecutive years are available on the website of the Company viz. <a href="www.zensar.com">www.zensar.com</a>.

Company will be initiating the process for transferring the said equity shares registered in your name, to IEPF as per the Rules, if no valid claim/application is received by the Company or RTA on or before Thursday, August 13, 2020.

Further to above, kindly note that as per the SEBI circular SEBI/HO/MIRSD/DOP1/CIR/P/2018/73 dated April 20, 2018, all dividend payments pertaining to unpaid dividend amount/ non-receipt of dividend amount, etc. would be executed via electronic bank transfer only. Hence, shareholders are requested to provide the below mentioned documents to release pending dividend amount electronically:

- 1) Request letter for update of bank details & release of unpaid dividend, duly signed by all the shareholder(s) in the respective folio;
- 2) Original cancelled cheque leaf bearing the name of the shareholder(s) or copy of the bank passbook; and
- 3) Self-attested copy of PAN card(s).

Please note both the unclaimed dividend and corresponding shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to IEPF can be claimed back only from IEPF Authority after following the procedure prescribed under in the said Rules and no claim shall lie against the Company.

Further, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, mandate transfer of shares only in DEMAT mode from April 1, 2019 onwards. You are therefore, once again requested to dematerialize your shares at the earliest.

In case of any queries or assistance, please contact the Registrar and Share Transfer Agent of the Company on the below mentioned address:

KFin Technologies Private Limited; Unit: Zensar Technologies Ltd.,

Selenium Building Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032

Contact Nos.: 040 - 67162222/1571/1573; Email: einward.ris@kfintech.com

Thanking you, Yours sincerely,

For Zensar Technologies Limited Sd/Gaurav Tongia
Company Secretary

